

दिनांक 22.11.2021 रोजी आयोजित करण्यात आलेली मनपा सर्वसाधारण सभेची

पुरवणी विषय पत्रिका

आयुक्त यांच्याकडून प्राप्त कार्यालयीन प्रस्ताव

विषय क्र. 01

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या मालकीची शिवाजीनगर स्थित जनता मार्केट दुकान केंद्राची दोन भागात विभागलेली दुमजली पूर्णतः व्यापारी प्रयोजनाची इमारत असून सदर इमारत साधारणतः ४४ वर्ष जूनी आहे. अस्तित्वातील इमारतीचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

| अ.क्र. | तपशिल              | उपलब्ध सुविधा       |
|--------|--------------------|---------------------|
| अ      | जनता मार्केट भाग-1 | आर.सी.सी. स्ट्रक्चर |
| 1      | बांधकाम वर्ष       | सन 1977             |
| 2      | जागेचे क्षेत्रफळ   | 813.00 चौ. मी.      |
| 3      | तळ मजला            | 13 व्यापारी गाळे    |
| 4      | पहिला मजला         | 07 व्यापारी गाळे    |
| 5      | एकूण भाडेकरू       | 20                  |
| ब      | जनता मार्केट भाग-2 | आर.सी.सी. स्ट्रक्चर |
| 1      | बांधकाम वर्ष       | सन 1977             |
| 2      | जागेचे क्षेत्रफळ   | 1346.43 चौ.मी.      |
| 3      | तळ मजला            | 34 व्यापारी गाळे    |
| 4      | पहिला मजला         | 12 व्यापारी गाळे    |
|        | एकूण भाडेकरू       | 46                  |

सदरची इमारत मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाली असल्याचे निदर्शनास आल्यामुळे इमारतीची गुणवत्ता तसेच उपयुक्तता तपासण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक होते. त्यानुसार श्री. चंद्रशेखर कु-हे, स्ट्रक्चरल इंजिनीअर यांचे मार्फत स्ट्रक्चरल ऑडिट केले असता त्यांनी दि. १६.०५.२०१३ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार सदरची इमारत पाडणे आवश्यक असल्याचा अभिप्राय दिला. याबाबत गाळेधारकांनी शासकीय यंत्रणे मार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करणे बाबत केलेल्या मागणीनुसार सदर इमारतीचे औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद यांच्या दि. १८.०६.२०१४ रोजीच्या प्राप्त अहवालानुसार इमारतीच्या तळ मजल्याचा बराचसा भाग नादुरुस्त झालेला असून त्याचे मजबूतीकरण करणे आवश्यक आहे तसेच पहिला मजला मोठ्या प्रमाणावर क्षतीग्रस्त झाल्यामुळे त्वरीत पाडण्यात यावा असे नमूद केले आहे.

महानगरपालिकेचे व सार्वजनिक हित लक्षात घेता तसेच वरील दोन्ही तपासणी अहवालांचे निष्कर्ष विचारात घेता सदरचे व्यापारी संकुल पाडून नव्याने सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण व्यापारी संकुल उभारणे आवश्यक आहे.

जनता मार्केट मागील रहीवास वापराची जागा महानगरपालिकेच्या मालकीची असून जनता मार्केट क्र. १ मागील महानगरपालिकेच्या जागेवर एकूण ६३ भोगवठाधारक ब-याच वर्षांपासून रहात आहेत. त्यातील बहुसंख्य घरे कच्च्या स्वरूपाची असून भोगवठाधारकच्या ताब्यात असलेल्या वेगवेगळ्या आकारमानाच्या जागेमुळे भोगवठाधारकांना मुलभूत सुविधा पुरविणे शक्य होत नाही तसेच अस्तित्वातील जागेचा वापर योग्यरित्या होत नाही. सदरचा भाग शहरातील मुख्य व दाट लोकवस्तीचा भाग असून अस्तित्वातील



भोगवठाधारकांचे जिवनमान उंचविण्यासाठी सदर ठिकाणी जागेचा सुनियोजित वापर करून भोगवठाधारकांना त्याच जागेवर त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टीने आधुनिक पध्दतीची घरे, रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण इत्यादी सुविधांसह पूनर्स्थापित करणे आवश्यक आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या तसेच शहराचा होत असलेला सर्वांगीण विकास विचारात घेता सुरक्षित व सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने शहरात नव्याने पर्यायी रस्ते तसेच अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. शहराच्या शिवाजी नगर मागील घामोडीया फॅक्टरी डॉक्टर लेन परिसरात मोठ्या प्रमाणावर आरोग्य विषयक सोईसुविधा विकसित होत असून सदर सुविधांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नागरीक दररोज मोठ्या संख्येने याठिकाणी येत आहेत. वजिराबाद परिसरातून सदर परिसरात जाण्यासाठी शिवाजीनगर पुलावरून एक मार्गी वाहतुक व्यवस्था अस्तित्वात असून बाहेर पडण्यासाठी शिवाजीनगर हनुमान मंदिरासमोरील एक मार्गी रस्ता व फुले नगर ते JNNURM रस्ता क्र. ७ हा व्दिमार्गी रस्ता असे पर्याय आहेत. यातील व्दिमार्गी रस्ता फुलेनगर ते रस्ता क्र. ७ हा रस्त्यांची रुंदी ७.९० ते ८.९० मी असून रुंदी कमी असल्याने व वाहतुकीची तिग्नता विचारात घेता याठिकाणी वेळोवेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे JNNURM रस्ता क्र. ७ ते फुले नगर कडे जाणा-या रस्त्याच्या उजवीकडील बाजुची जागा महापालिकेच्या मालकीची असल्याने तसेच जनता मार्केट च्या इमारतीचा पुनर्विकास करावयाचा असल्याने या बाजुने एकूण १५.०० मी रुंदीमध्ये रस्त्याचे रुंदीकरण तसेच फुले नगरचा मुख्य रस्ता १२.०० मी. व दोन्ही जनता मार्केट मधून जाणारा रस्ता ९.०० मी याप्रमाणे रुंदीकरण करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.

वरीलप्रमाणे प्रस्तावित जनता मार्केट- १ व २ या व्यापारी संकुलाचा पुनर्विकास करून व्यापारी संकुलाची आधुनिक व सर्व सोयींनी युक्त इमारत उभारणे, अस्तित्वातील भाडेकरूंचे पूनर्वसन करणे, तसेच जनता मार्केट-१ मागील रहीवाश्यांसाठी सर्व सुविधांयुक्त घरांचे बांधकाम करून त्याच ठिकाणी पुनर्वसन करणे इत्यादी विकास कामे करण्यासाठी महापालिकेची आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे सदरचा प्रकल्प वि.ओ.टी. तत्वावर हाती घेतल्यास परिसराचा योग्य पध्दतीने विकास होउन अस्तित्वातील भाडेकरूंचे पुनर्वसन होउन महानगरपालिकेस भाडेकरूंकडून सुधारीत भाडे, अतिरीक्त व्यापारी गाळ्यांसाठी मालमत्ता करापोटी कायम स्वरुपी उत्पन्न मिळेल. जागेची मालकी महानगरपालिकेची राहून सुसज्ज इमारत निर्माण होईल. परिसरातील वाहनतळाची समस्या दूर होईल. जनता मार्केट-१ मागील रहीवाश्यांसाठी सर्व सुविधांयुक्त घरांचे बांधकाम करून त्याच ठिकाणी पुनर्वसन केल्याने परिसरातील नागरीकांचे जिवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. सदर बाबी विचारात घेता वरील प्रकल्प बिओटी तत्वावर हाती घेण्यास मान्यता व्हावी.

सदरचा प्रकल्प बिओटी तत्वावर हाती घेण्यासाठी महानगरपालिकेच्या सल्लागार पॅनल वरील सल्लागार इनामदार इन्फ्रास्ट्रक्चर्स, नांदेड यांना प्रकल्पाची व्यवहार्यता सादर करणेबाबत कळविण्यात आले असता सल्लागार यांनी आवश्यक बाबींचे सर्वक्षण करून जनता मार्केट परिसराचा प्रस्तावित विकास आराखडा तयार करून खालीलप्रमाणे तपशिल सादर केला आहे.

| अ.क्र. | तपशिल                       | प्रस्तावित सुविधा                 |
|--------|-----------------------------|-----------------------------------|
| अ      | जनता मार्केट भाग १          | आर.सी.सी. स्ट्रक्चर बेसमेंट + G+4 |
| 1      | बांधकाम क्षेत्रफळ           | 3575.43 चौ.मी.                    |
| 2      | वाहनतळ बेसमेंट फ्लोअर       | 287.45 चौ.मी.                     |
| 3      | वाहनतळ ग्राउंड फ्लोअर       | 416.30 चौ.मी.                     |
| 4      | बेसमेंट फ्लोअर वाणिज्य गाळे | 02                                |
| 5      | ग्राउंड फ्लोअर वाणिज्य गाळे | 14                                |
| 6      | पहिला मजला वाणिज्य गाळे     | 14                                |

|    |   |                                   |
|----|---|-----------------------------------|
| 7  | दुसरा मजला वाणिज्य गाळे                           | 14                                |
| 8  | तिसरा मजला वाणिज्य वापरासाठी जागा                 | 347.40 चौ.मी.                     |
| 9  | चौथा मजला वाणिज्य वापरासाठी जागा                  | 347.40 चौ.मी.                     |
| 10 | एकूण वाणिज्य गाळे                                 | 44                                |
| ब  | जनता मार्केट-१ मागील रहिवास वापराची जागा विंग B-1 | आर.सी.सी. स्ट्रक्चर G+3           |
| 1  | बांधकाम क्षेत्रफळ                                 | 1065.27 चौ.मी.                    |
| 2  | वाहनतळ गाउंड फ्लोअर                               | 281.30 चौ.मी.                     |
| 3  | गाउंड फ्लोअर वाणिज्य गाळे                         | 02                                |
| 4  | पहिला मजला रहिवास गाळे                            | 07                                |
| 5  | दुसरा मजला रहिवास गाळे                            | 07                                |
| 6  | तिसरा मजला रहिवास गाळे                            | 07                                |
| 7  | एकूण वाणिज्य गाळे                                 | 02                                |
| 8  | एकूण रहिवास गाळे                                  | 21                                |
| क  | जनता मार्केट-१ मागील रहिवास वापराची जागा विंग B-2 | आर.सी.सी. स्ट्रक्चर बेसमेंट + G+3 |
| 1  | बांधकाम क्षेत्रफळ                                 | 1317.42 चौ.मी.                    |
| 2  | वाहनतळ गाउंड फ्लोअर                               | 281.30 चौ.मी.                     |
| 3  | गाउंड फ्लोअर वाणिज्य गाळे                         | 11                                |
| 4  | पहिला मजला रहिवास गाळे                            | 09                                |
| 5  | दुसरा मजला रहिवास गाळे                            | 09                                |
| 6  | तिसरा मजला रहिवास गाळे                            | 09                                |
| 7  | एकूण वाणिज्य गाळे                                 | 11                                |
| 8  | एकूण रहिवास गाळे                                  | 27                                |
| ड  | जनता मार्केट भाग २                                | आर.सी.सी. स्ट्रक्चर बेसमेंट + G+3 |
| 1  | बांधकाम क्षेत्रफळ                                 | 3567.09 चौ.मी.                    |
| 2  | वाहनतळ बेसमेंट फ्लोअर                             | 599.76 चौ.मी.                     |
| 3  | गाउंड फ्लोअर वाणिज्य गाळे                         | 19                                |
| 4  | पहिला मजला वाणिज्य गाळे                           | 19                                |
| 5  | दुसरा मजला वाणिज्य गाळे                           | 19                                |
| 6  | तिसरा मजला वाणिज्य गाळे                           | 19                                |
| 7  | एकूण वाणिज्य गाळे                                 | 76                                |

वरील तपशिलानुसार सल्लागार यांनी खालील बाबी प्रस्तावित केल्या आहेत.

- जनता मार्केट-१ मधील अस्तित्वातील वाणिज्य गाळेधारक भाडेकरूंचे पुनर्वसन जनता मार्केट-२ मध्ये करण्याचे प्रस्तावित केले आहे.
- जनता मार्केट-१ मागील महानगरपालिकेच्या जागेत रहात असलेल्या अस्तित्वातील भोगवठाधारकांचे त्याच जागेवर आधुनिक पद्धतीने बांधण्यात येणा-या रहिवास वापराची जागा विंग B-1 व B-2 मध्ये पुनर्वसन करण्याचे प्रस्तावित केले आहे.
- जनता मार्केट-२ मधील अस्तित्वातील वाणिज्य गाळेधारक भाडेकरूंचे पुनर्वसन जनता मार्केट-२ मध्येच करण्याचे प्रस्तावित केले आहे.

सल्लागार यांनी सादर काम BOT तत्वावर हाती घेण्याच्या दृष्टीने प्राथमिक व्यवहार्यता अहवाल सादर केला आहे. यानुसार महापालिकेस खालीलप्रमाणे लाभ होणे अपेक्षित आहे.

1. महापालिकेची आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे आर्थिक गुंतवणूक न करता सादरचा प्रकल्प वि.ओ.टी. तत्वावर केल्यास परिसराचा योग्य पध्दतीने विकास होऊन महापालिकेच्या मालकीचे आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त असे सद्यःस्थितीत असलेल्या ६६ गाळ्यांपेक्षा ५४ जास्त व्यापारी गाळे म्हणजेच एकूण १२० व्यापारी गाळ्यांच्या क्षमतेचे व्यापारी संकुल निर्माण होईल.
2. परिसरातील वाहनतळाची समस्या दूर होईल व अत्याधुनिक पध्दतीची वाहनतळ सुविधा प्राप्त होईल.
3. कुठलीही गुंतवणूक न करता अस्तित्वातील व्यापारी भाडेकरूंचे त्याच परिसरात पुनर्वसन होऊन महानगरपालिकेस सादर भाडेकरूंकडून सुधारीत भाडे मिळणार आहे.
४. अतिरीक्त व्यापारी गाळे, वाणिज्य वापराच्या तसेच रहिवास वापराच्या जागेपासून मालमता करापोटी महानगरपालिकेस कायम स्वरूपी उत्पन्न मिळेल.
५. विकासकाकडून पुनर्वसनाचा भाग सोडून उर्वरित भागासाठी विकास शुल्क प्राप्त होणार आहे.

सल्लागार यांनी सादर केलेल्या प्राथमिक व्यवहार्यता अहवालानुसार विकासकास खालीलप्रमाणे लाभ होणे अपेक्षित आहे.

1. महापालिकेच्या अस्तित्वातील गाळेधारकांचे पुनर्वसन केल्यानंतर उर्वरित ५४ गाळे विकासक ९० वर्षांच्या लिजवर देऊ शकेल व त्यातून विकासकास अंदाजे रु. ५.०२ कोटींचा फायदा होण्याची शक्यता आहे.

सल्लागार यांनी सादर केलेला वस्तूनिष्ठ विकास आराखडा अंतिम करून त्यानुसार निविदा प्रक्रिया हाती घेण्याची मान्यता प्रदान केल्यास विकासकाची कामाची व्याप्ती, मर्यादा व लाभाची निश्चिती होईल तसेच अस्तित्वातील गाळेधारकांच्या तसेच रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या जागेची पुर्वनिश्चिती होऊन याबाबत गाळेधारकांचा तसेच रहिवाश्यांचा आक्षेप राहाणार नाही पर्यायाने कामात अडथळा निर्माण होणार नाही. प्राथमिक व्यवहार्यता अहवाल तयार करत असताना जिल्हा दरसूचीतील जोत्याच्या अंदाजीत दराचा वापर केला आहे. सल्लागार यांनी सादर कामासाठी तयार केलेल्या आराखड्यास नगर रचना विभागाची मान्यता घेऊन आराखडे अंतिम करणे, अंतिम आराखड्यानुसार प्रचलित जिल्हा दरसूची प्रमाणे अंदाजपत्रक तयार करण्यात येऊन कामाची प्रकल्प किंमत काढणे व त्यानुसार अंतिम व्यवहार्यता अहवाल तयार करणे, महानगरपालिकेने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार निविदा प्रक्रिया हाती घेणे यास मान्यतेसाठी प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे सादर.

विषय क्रं.02

नविन विकास नियंत्रण नियमावलीतील कलम 4.10 (vi) नुसार ज्या जागा पब्लीक सेमी पब्लीक आरक्षित आहेत. त्या एकूण जागे पैकी 15 टक्के जागेचा वाणिज्य वापर अनुज्ञेय आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका मालकीची जागा शारदा भवन सोसायटीला दिर्घ मुदतीवर लिजवर देण्यात आलेली आहे ती जागा पब्ली सेमी पब्लीक क्षेत्रामध्ये मोडते.

त्यामुळे सचिव श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड यांनी त्यांना करून दिलेल्या लिजडिड मध्ये श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या इतर शाळा, महाविद्यालये, तंत्रनिकेतन व वस्तीगृह, उपहारगृह, स्टॉफ क्वार्टर, ऑडिटोरियम, शिक्षणाशी संबंधित इतर कोणतीही इमारत बांधण्याची व त्याकरिता वापरण्याची दुरुस्ती / तरतुद करून द्यावी तसेच लिजवर घेतलेल्या एकूण जमिनीच्या 15 टक्के भागावर किंवा युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल अन्ड प्रमोशन रेग्युलेशन फॉर महाराष्ट्र स्टेट यापुढे वेळोवेळी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या वाणिज्य वापराकरिता वापरण्याचा अधिकार व वाणिज्य वापराची इमारत सबलिजवर देण्याचा अधिकार देण्यासंबंधी दुरुस्ती / तरतुद करून देण्यासाठी कळविले आहे.

त्यानुसार सदरील शैक्षणिक संस्थेच्या व इतर शैक्षणिक संस्थेच्या मुळ करारनाम्यामध्ये दुरुस्ती तसेच संबंधीत यांना सबलिज करून देण्याचे अधिकार देण्यासाठी सदरचा प्रस्ताव मनपा सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेस्तव सादर.

स. सदस्या मार्फत आलेले प्रस्ताव/सुचना

विषय क्रं. 03

प्रस्ताव

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका विधुत विभागात विजतंत्री-1 पद, विधुत निरीक्षक-2 पद व लाईनमन-1 ची पदे शासन मान्य असून सेवानिवृत्ती व अन्य कारणामुळे सद्यस्थितीत रिक्त आहे. शासनाच्या सरळसेवा भरती बाबतच्या प्रचलीत आदेशानुसार वृत्तपत्रात जाहिरात देवून लेखी व तोंडी परिक्षा घेवून कर्मचारी निवड समितीच्या शिफारशीनुसार व महासभेने मान्यता दिल्यानुसार खालील नमुद उमेदवारांची प्रतिमहा एकत्रीत वेतनावर (1) सुरेखा दत्तराव व्हावळे (2) आडे शालु किशन (3) हाटकर जयमाला टोपाजी (4) श्रीरामवार गजानन शामराव विजतंत्री या पदावर नियुक्ती केली आहे. सर्वांच्या सेवेत एक दिवसाचा तांत्रिक खंड देवून वेळोवेळी महासभेच्या मान्यतेने सहा-सहा महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरत्या / आस्थायी नियुक्त्या नियमित न करणेबाबत दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन परिपत्रक क्रमांक एसआरव्ही-2005/प्र.क्र..47/05/12 दिनांक 25. ऑगस्ट 2005 च्या शासन परिपत्रकातील परिच्छेद क्रं. 03 मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने डॉ (श्रीमती) चंचल गोयल विरुध्द राजस्थान शासन सिव्हील अप्लीकेशन क्रं. 7744/1997 या प्रकरणी दिनांक 18.02.2003 रोजी पारीत केलेल्या आदेशात देखील स्पष्ट केले आहे की, मुळ नियुक्ती विहित मार्गाने केलेली असल्याशिवाय सेवा नियमित करता येणार नाही. याप्रकरणी संबंधीत वैद्यकिय अधिका-यांची मुळनियुक्ती विहित मार्गाने एकत्रीत वेतनावर केलेली आहे.

करिता ही बाब विचारात घेता शासनाकडून मान्य असलेल्या उपरोक्त पदावर सदरपदासाठी शासनाने पदनिर्मिती आदेशात नमुद केलेली अर्हता असलेल्या पदावर संबंधीत विजतंत्री यांना सेवेत सामावून घेण्याची ही मनपा सर्वसाधारण सभा सर्वानुमते मान्यता देते व हा ठराव याच सभेत कायम करण्यात येतो. नियमानुसार आयुक्तांनी पुढील वैधानिक कार्यवाही करावी.

सुचक:- म. मसुद अहेमद खान

अनुमोदक:- स. शेर अली महेबुब अली

विषय क्रं. 04

प्रस्ताव

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा व मलनिस्सारण या अत्यावश्यक व इतर विभागात कार्यरत (24) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (मार्ग लिपीक) हे मागील 12 वर्षांपासून एकत्रित वेतनावर कार्यरत आहेत. त्यांची भरती विहित पध्दतीचा अवलंब करून जाहिरात देऊन लेखी परिक्षा व निवड समिती मार्फत मुलाखती घेऊन निवड करण्यात आलेली आहे. खालील प्रमाणे कंत्राटी कर्मचारी आहे.

(1) योगेश गोवर्धन क्षीरसागर (2) श्री पिसाळ मुंजाजी सुभाष (3) गजानन रामकीशन सर्जे (4) महेश किशनराव गड्डीमे (5) तारु लक्ष्मण भिवाजी (6) पांचाळ गोविंद मनोहर (7) वाघमारे चंपत सखाराम (8) चवरे संजय केशवराव (9) बळवंते संभाजी भुजंगराव (10) गजभारे सचिन संभाजी (11) वंजे रामराव नारायण (12) कुलकर्णी नेहा (13) कांबळे अन्नपुर्णा बाबुराव (14) अंकमवार जयश्री नारायण (15) कांबळे रमाबाई नागोराव (16) ढाले शिवाजी अमृता (17) प्रतिभा कसवे (18) कल्पना बहातरे (19) इकरे किशन बापुजी (20) शरद अशोकराव काळे (21) ढवळे मनीषा वामनराव (22) अजय अशोकराव गायकवाड (23) शिवपुरे भरत मोहन (24) लबासे छाया महादेव सदर कर्मचा-यांच्या सेवेची आवश्यकता

(6)

असल्यामुळे त्यांच्या पद निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून शासनाची मान्यता घेऊन अथवा नवाने शासनास सादर केलेल्या आकृतीबंधातील पदास मान्यता गृहित धरून त्यांना सेवेत कायम करण्यास हि मनपा सर्वसाधारण सभा मान्यता प्रदान करते व हा ठराव याच सभेत कायम करण्यात येतो.

सुचक:- बापुराव गजभारे शबाना बेगम मो. नासेर, सौ. ज्योती सुभाष रायबोले, उमेश चव्हाण, अ. हफीज

अ. करीम, मुन्तजीबोधीन, गितांजली कापुरे (हाटकर), सौ. कौशल्याबाई पुरी, दयानंद वाघमारे.

अनुमोदक :- सय्यद शेर अली, सौ. संगिता पाटील डक, अ. रशीद अ. गणी, शिलाबाई भवरे, संदिप सोनकांबळे, सलीम बेगम नुरुल्ला खान.

विषय क्रं. 05

प्रस्ताव

श्री शिवकुमार आप्पाराव देवापुरे हे मुळ नांदेड जिल्हयातील रहिवाशी असून मागील ब-याच वर्षांपासून नगरपरिषद वैजापूर जि. औरंगाबाद च्या आस्थापनेवर सहशिक्षक पदावर कार्यरत आहेत. संबंधीतांच्या कौटुंबिक अडचणीमुळे त्यांना नगरपरिषद प्राथमिक शाळा वैजापूर येथून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सेवा वर्ग करण्याची विनंती करित आहे. त्याअनुषंगाने श्री शिवकुमार आप्पाराव देवापुरे यांची नगरपरिषद प्राथमिक शाळा वैजापूर येथून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेच्या सह शिक्षक पदावर सेवा वर्ग करण्यास सेवेत सामावून घेण्यास ही सर्वसाधारण सभा सर्वानुमते मान्यता देते व हा ठराव याच सभेत कायम करण्यात येतो.

सुचक :- दयानंद वाघमारे

अनुमोदक :- कौशल्या पुरी, महेंद्र हिरामण पिंपळे

(मा. महापौर यांच्या मान्यतेने)

स्वाक्षरीत/-

(स. अजीतपालसिंघ संधु)

नगरसचिव

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड